

July 31, 2021

DCS-CRD BSE Limited First Floor, New Trade Wing Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai 400 023 Fax No.2272 3121/2037/2039 Stock Code: 543213	Listing Compliance National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, 'G'Block, Bandra- Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 Fax No.2659 8237/8238 Stock Code: ROSSARI
---	--

Dear Sir/Madam,

Sub: News Paper Publication of Extracts of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Pursuant to the Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have enclosed herewith copies of newspaper advertisement published in Financial Express (English Daily) and Loksatta (Marathi Daily) both dated July 31, 2021 regarding Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you,

Yours Sincerely,
For Rossari Biotech Limited



Parul Gupta
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A38895

Encl.: as above

ROSSARI BIOTECH LIMITED
(An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company)

Regd. Office : 201 A & B, Akruti Corporate Park, Next to GE Gardens, LBS Marg, Kanjurmarg (W). Mumbai - 400078. India. T +91-22-6123 3800 F +91-22-2579 6982
Factory : Plot No. 10 & 11, Survey No. 90/1/10 & 90/1/11/1, Kumbharwadi, Village Naroli, Dadra & Nagar Haveli (U.T.), Silvassa - 396 235. India. T 0260 - 669 3000
E info@rossarimail.com W www.rossari.com CIN: L24100MH2009PLC194818

NATIONAL FITTINGS LIMITED
S.F.No. 112, Madhapur Road, Kanykur, Karumthampatti Via, Suler Taluk, Coimbatore - 641659.
Email ID: accounts@nationalfittings.com, Website: www.nationalfittings.com
Ph: 994293000 / 9949393001

SUMMARY OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021.

Particulars	Quarter ended		Year ended
	Unaudited	Audited	
	30.06.2021	31.03.2021	
Total income from operations (net)	893.60	1612.07	5114.58
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax *	(30.96)	191.02	234.95
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax *	(30.96)	120.21	164.74
Total Comprehensive Income for the period	-	-	-
Equity Share Capital	908.32	908.32	-
Other Equity (Reserves)	-	-	4,226.34
Earnings Per Share (of ₹10/- each)	(0.34)	1.32	1.81
Basic and Diluted	-	-	-

* The Company does not have any extraordinary item to report for the above periods.

Notes:

- The above result has been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30.07.2021
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Financial Results filed with Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly / Year ended Financials Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com

For National Fittings Limited
Sd/- A. V. PALANISWAMY
Managing Director
DIN:01817391

Place: Coimbatore
Date: 30.07.2021

ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra, India. L34102MH1999PLC123296
Website: www.endurancegroup.com, E-mail: investors@endurance.com.in

NOTICE OF TWENTY SECOND ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY given that:

- Twenty Second Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Wednesday, August 25, 2021 at 3.00 pm (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") with physical presence of the Members at a common venue in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), to transact the business set out in the Notice of AGM ("Notice"), by way of remote e-voting or e-voting at the AGM.
- In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") through circulars issued by them, respectively, have permitted to hold the AGM through VCOAVM, without the physical presence of Members at a common venue.
- The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through the VCOAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- MCA and SEBI have also provided relaxations from the requirement of sending physical copies of Annual Report to Members. Accordingly, hard copy of the Annual Report 2020-21 is not being sent in physical form to the Members of the Company. In accordance with the relevant circulars, the Notice along with the Annual Report for the financial year 2020-21 have been sent in electronic mode to all the Members whose email addresses are registered with the Company's Depository Participant(s). Members desiring to receive the Annual Report and other documents in physical form shall be provided with the same, upon request.
- The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 are also available on the website of the Company at www.endurancegroup.com, website of the stock exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively, and on the website of our Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA") at links.intime.com and www.links.intime.com.
- Members holding shares in physical mode and those who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to log in to the website of our RTA at www.links.intime.com or Investor Services > Email Registration, fill in the details, upload the required documents and submit.
- Pursuant to Section 91 of the Act, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 14 August, 2021 to Wednesday, 25 August, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM and determining the shareholders entitled for dividend that may be declared at the AGM.
- The Board of Directors of the Company at its meeting held on 19th May, 2021, has recommended a dividend of Rs. 2 per equity share of Rs. 10 each for the financial year 2020-21. Dividend of Rs. 2 declared at the AGM, will be credited/dispensed on or after 30th August, 2021, but on or before 23rd September, 2021 to those Members whose names appear as Members (holding shares in physical form) in the Register of Members of the Company, or as beneficial owners (holding shares in electronic form), as per the beneficial ownership data furnished by the depositories viz. National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as of the close of business hours on Friday, 13th August, 2021.

- Pursuant to the Finance Act, with effect from 1st April, 2020, dividend income is taxable in the hands of Members and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend payable to the Members as per the applicable rates prescribed under Income-tax Act, 1961. To enable the Company apply correct TDS rates, the Members are requested to furnish prescribed forms/documentation on the portal of RTA at <https://links.intime.com/information/submission-of-form-15g-15h.html> or send the documents through e-mail to endurance@links.intime.com or on or before 13th August, 2021. A detailed communication in this regard has been sent to the Members on 26th July, 2021 on their registered email IDs.
- Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical and/or dematerialised form, as on Wednesday, 18th August, 2021 ("Cut-off Date"), may cast their vote(s) electronically on the business as set out in the Notice of AGM through e-voting platform of RTA at links.intime.com. Detailed procedure and instructions for voting are contained in the Notice of AGM.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date.

- As per the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IR/2020/242 dated 9th December, 2020 on "e-voting facility provided by Listed Companies", e-voting process has been enabled for all the individual demat account holders, by way of single login credential, through their respective demat account / website of depository (NSDL and CDSL) website of Depository Participant (DP) in order to increase the efficiency of the voting process. Members are advised to update their mobile number and email ID in their demat account with their respective DPs in order to access the e-voting facility. Please refer to the instructions and instructions mentioned in Note No. 19 (i) - Instructions for remote e-voting of the Notice.
- A person who is a Member as on the Cut-off Date, shall only be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat this Notice for information purposes only.

In this regard, Members are hereby notified that:

- The Company has sent the Notice and the Annual Report for the financial year 2020-21, through electronic mode to all the Members of the Company by the date hereof.
- Remote e-voting through electronic means shall commence on Saturday, 21st August, 2021 at 9:00 a.m.(IST) and on Tuesday, 24th August, 2021 at 5:00 p.m.(IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m.(IST) of Tuesday, 24th August, 2021, as the e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter.
- Persons who have acquired shares and become Members of the Company after the dispatch of Notice convening AGM and up to the Cut-off Date, should follow the same instructions mentioned in Note No. 19 (i) - Voting through electronic means as contained in the Notice of AGM.
- The Board of Directors appointed Managing Company Secretary (Membership No. - A25372) or failing her, Mr. Sachin Bhagwat, Practicing Company Secretary (Membership No. - A10189), as the Scrutiniser to review that the process of e-voting is conducted in a fair and transparent manner and issue a report on the votes through remote e-voting and those cast at the AGM.
- The facility for casting vote(s) through e-voting will be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by means of remote e-voting may cast their vote during the meeting through instant NSDL and CDSL e-voting facility available at the link of the AGM. Please refer to instructions mentioned in Note No. 19 (i) - Instructions for Members to Vote during the AGM through InstaMeet (VCOAVM) as contained in the Notice.
- Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting, but shall not be allowed to cast their vote again during the AGM.
- In case of any give in connection with the facility for remote e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and InstaVote e-voting manual available at <https://instavote.links.intime.com> under help section or may contact:
 - Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, E-voting, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Maharashtra, Contact +91 (22) 49186175 / 49186000, Email: enotices@links.intime.com or
 - Mr. Sunil Latale, Company Secretary and Executive Vice President - Legal, Endurance Technologies Limited, E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra, Contact +91 (240) 256937, Email: investors@endurance.com or
- Members who require technical assistance before / during the Meeting to access and participate in the AGM may send an email to instavote@links.intime.com or call on 022-49186175 / 49186000. Details of helpdesk of depositories viz. NSDL and CDSL are also mentioned in the Notice.
- The results in respect of resolutions as set out in the Notice, along with the Scrutiniser's report, will be announced and communicated to the stock exchanges where the equity shares of the Company are listed, not later than two working days from concluding day of the AGM and will be uploaded on the Company's website www.endurancegroup.com and on the website of the RTA links.intime.com. The said results shall also be displayed at the Registered Office of the Company.

Please update your email ID with the Company / your DP to receive timely communications.

For Endurance Technologies Limited
Sd/- Sunil Latale
Company Secretary and Executive Vice President - Legal

Place: Pune
Date: 30th July, 2021

Indiabulls MUTUAL FUND

Investment Manager - Indiabulls Asset Management Co. Ltd. (AMC)
Registered Office: Plot No. 448-451, Udyog Vihar, Phase-V, Gurgaon, Haryana - 122016.
Tel: (0124) - 6681199; Fax: (0124) - 6681111; Website: www.indiabullsmf.com
CIN: U65991HR2008PLC095063

Notice cum Addendum No. - 08/2021

Disclosure / Hosting of Annual Report of the Schemes of Indiabulls Mutual Fund

All unit holders of Indiabulls Mutual Fund are requested to note that in terms of Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and SEBI circulars issued in this regard from time to time, the Annual Report for the period ended March 31, 2021 of Schemes of Indiabulls Mutual Fund have been hosted on the website of Indiabulls Mutual Fund (www.indiabullsmf.com) and AMFI.

Investors / Unit holders can request for a physical or electronic copy of the Annual Report through any of the following modes:
Email - Send an email to customercare@indiabullsmf.com
Website - www.indiabullsmf.com

As per the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their email id and mobile number with us to support paper less communications.

For Indiabulls Asset Management Co. Ltd.
(Investment Manager to Indiabulls Mutual Fund)
Sd/-
Uday Divalve Place: Mumbai
Compliance Officer Date: July 30, 2021

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MAGNA ELECTRO CASTINGS LIMITED
(CIN:L31102TR1990PLC020336)
Regd. Off: 43, Balasundaram Road, Coimbatore 641018 Ph: 0422 - 2240109
Website: www.magnacast.com | Email: info@magnacast.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended		Year ended
	30.06.2021	31.03.2021	
	Unaudited	Audited	
1. Total Income from Operations	2239.69	2853.36	1734.34
2. Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	113.79	(4.71)	212.72
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	113.79	(4.71)	212.72
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	85.29	-16.72	152.72
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	85.29	30.00	152.72
6. Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	423.21	423.21	458.22
7. Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	2.02	0.38	3.33
Basic	2.02	0.38	3.33
Diluted	2.02	0.38	3.33

Note:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange, BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Financial Results is available on the Stock Exchange Website www.bseindia.com and the Company's website www.magnacast.com.
- The Company has suspended its operations due to the Lockdown announced by the Govt. of Karnataka from middle of May, 2021 till the middle of June, 2021 then it resumed its partial operations after getting necessary approval from authorities.
- Figures have been regrouped wherever necessary.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30th July, 2021.

For and on behalf of the Board
N.Krishna Samraj
Managing Director

Coimbatore
Date: 30.07.2021

ROSSARI BIOTECH LIMITED
(AN ISO9001:2015 & 14001:2015 Certified Company)
CIN : L24100MH2009PLC194818
Regd. Office: 201A & 2nd Floor, Akvill Corporate Park, L.B.S. Marg, New T. G. Gardens, Kurlapur (W) Mumbai - 400 078.
Tel: +91-22-6123 3800 / 91-22-2678982 E: info@rossari.com / W: www.rossari.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

Particulars	Quarter ended		Financial Year ended		Quarter ended
	30th June 2021	31st March 2021	30th June 2020	31st March 2020	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total income from operations	2131.10	7093.45	1094.60	-	
Net Profit for the period (before tax, Exceptional items and/or Extraordinary Items)	332.38	1068.38	207.69	-	
Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary Items)	332.38	1068.38	207.69	-	
Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary Items)	245.43	800.46	154.94	-	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	245.74	801.52	154.94	-	
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 2 per share)	1008.88	103.88	101.51	-	
Other Equity	-	3953.86	-	-	
Earnings per equity share (in Rs.)	4.52*	15.56*	3.19*	-	
Basic (Not annualized)	4.48*	15.47*	3.14*	-	
Diluted (Not annualized)	-	-	-	-	

Additional Information on Standalone Financial Results is as follows

Particulars	Quarter ended		Financial Year ended		Quarter ended
	30th June 2021	31st March 2021	30th June 2020	31st March 2020	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	
(a) Total income from operations	2039.46	6904.14	1094.65	-	
(b) Profit before tax	270.00	1059.98	206.07	-	
(c) Profit after tax	189.23	791.02	152.75	-	

Notes:

- The consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30th July 2021. A review of the above interim financial results has been carried out by the statutory auditors.
- The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the Company i.e. www.rossari.com.
- The proceeds from Preferential Issue of Equity Shares, which has been concluded recently has not been utilized. Accordingly, we do not have any deviations (or variations) to be explained in Preferential Issue proceeds for the quarter ended 30th June 2021.

For ROSSARI BIOTECH LIMITED
Sd/-
EDWARD MENEZES
Executive Chairman
DIN:00149205

Place: MUMBAI
Date: 30th July, 2021

SHRIRAM SHIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED
CIN: L65191TN1979PLC007874
Regd. Office: Sri Towers, 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032, Tamil Nadu.
Tel No: +91 44 4852 4666, Fax: +91 44 4852 5666. Website: www.sffc.in; Email: secretarial@sffc.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 (₹ in crores)

Particulars	Standalone		Consolidated	
	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Year Ended
	30.06.2021 (Unaudited)	30.06.2020 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	30.06.2020 (Audited)
Total income from operations	4,648	4,140	17,420	4,648
Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	235	431	3,278	235
Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	235	431	3,278	235
Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	170	320	2,487	170
Net Profit for the period after tax (share of profit/loss of associate)	170	320	2,487	170
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	158	129	2,394	158
Paid-up equity share capital (face value ₹ 10/- per share)	267	227	253	267
Other equity	-	-	21,515	-
Earnings per share (before and after extraordinary items) (of ₹ 10/- each)	6.64	12.99	100.97	6.63
Basic (₹)	6.64	12.99	100.97	6.63
Diluted (₹)	6.64	12.99	100.97	6.63

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the stock exchange websites: www.bseindia.com, www.nseindia.com and company's website: www.sffc.in.

By order of the Board
For Shriram Transport Finance Company Limited
Umesh Revankar
Vice Chairman & Managing Director
DIN: 0041189

Place: Mumbai
Date: July 30, 2021

Bharat Rasayan Limited

Regd. Office: 1501, Vihar Tower, Raopada Plaza, New Delhi - 110008.
CIN: L24119DL1989PLC038284
Email: investors@bharatgroup.co.in Website: www.bharatgroup.co.in

NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 4 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 11, 2021, inter-alia, to consider and approve the standalone & consolidated unaudited financial results of the Company for the quarter and three months ended June 30, 2021.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.bharatgroup.co.in> and may also be accessed on the Listed Stock Exchange website at <http://www.bseindia.com>.

Further, the Trading Window of the Company shall remain closed from July 30, 2021 to August 13, 2021 (both days inclusive) for the specified periods in terms of Code of Conduct of the Company to regulate monitoring and report of trading in Company's securities as mandated under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

For BHARAT RASAYAN LIMITED
Sd/-
RUKIA CHADHA
Company Secretary

New Delhi
July 30, 2021

INVITATION FOR EXPRESSIONS OF INTEREST

Easypolicy Insurance Web Aggregators Pvt. Ltd. having its office at 9th Floor, Tower C, Logix Cyber Park C-28 & 29, Sector-62, Noida 201301, invites expressions of interest from interested parties for

- outright purchase of all its fixed assets (including office equipment, furniture and computer paraphernalia) on an "as is where is", and
- outright purchase and / or licensing of all the proprietary software technology and databases of the company, on mutually agreed terms.

Interested parties may write to easypolicy-ins@gmail.com for further details.

*All assets are subject to lenders' prior charge (for approx. Rs. 9 crores).

By order of:
30.07.2021 **Board of Directors**

QUASAR INDIA LIMITED
CIN: L67190DL1979PLC009555
Regd. Off: 305, Third Floor, Agarwal Plaza, Sector-14, Rohini, Delhi-110085
Mob: +91 9625300403, Email ID: quasarinia123@gmail.com
Website: www.quasarinia.com

Extracts of the Standalone Un-Audited Financial Results For the Quarter ended 30th June, 2021

S/No	Particulars	Quarter ended		Year ended
		30/06/2021	31/03/2021	
		(Unaudited)	(Audited)	
1. Total income from operations	10.33	348.22	13.94	650.66
2. Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	6.11	(40.77)	12.75	(7.37)
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6.11	(40.77)	12.75	(7.37)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4.82	(26.02)	9.43	(1.29)
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4.82	(26.02)	9.43	(1.29)
6. Equity Share Capital	535.25	535.25	535.25	535.25
7. Reserves (including Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	16.47	17.76	17.76	17.76
8. Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations) -	0.08	(0.49)	0.18	(0.02)
Basic	0.08	(0.49)	0.18	(0.02)
Diluted	0.08	(0.49)	0.18	(0.02)

Note:

- The above is an extract of the detailed format of Un-audited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Quarterly Financial Results are available on the website of the Company (i.e. www.quasarinia.com) & website of the Stock Exchanges (i.e. www.bseindia.com).
- The above result has been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 30th July 2021.
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the notified Amendments.

For and on behalf of the Board
Quasar India Limited
Sd/-
Harish Kumar (Director)
DIN: 02581065

Date: 30.07.2021
Place: New Delhi

DHARANI FINANCE LIMITED

Regd. Off: "POF House", #59 Sterling Road, Nungambakam, Chennai-600 034
CIN: L65191TN1999PLC019152
Tel: 91-44-2823 1313 Fax: 91-44-2823 2074
Email: secretarial@dharanifinance.com / Website: www.dharanifinance.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31st MARCH 2021

S/No	PARTICULARS	Quarter ended		Year ended
		31.03.2021	31.03.2020	
		(Unaudited)	(Unaudited)	
01	Total Income from operations	10.36	14.02	25.66
02	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items and/or Extraordinary Items)	(5.23)	3.76	5.08
03	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items and/or Extraordinary Items)	(5.23)	3.76	5.08
04	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary Items)	(6.55)	3.79	4.49
05	Other Comprehensive Income (net of tax)	(19.38)	-	(11.65)
06	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(25.93)	3.76	(7.84)
07	Equity Share Capital (face value of Re/0/-)	499.72	499.72	499.72

